

- लोक प्राधिकारी माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमामध्ये लोक प्राधिकायाच्या संज्ञेत इतरही संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. या संज्ञेस पात्र होणाऱ्या सर्व संस्थांची यादी प्रत्येक विभागाने स्वतःहून प्रसिध्द करणे अत्यंत आवश्यक आहे.
- माहितीच्या कायद्यांतर्गत स्वयंप्रेरणेने प्रसिध्द करावयाची माहिती नेहमी अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रत्येक माहितीच्या बाबतीत प्रसिध्दीची दिनांक दर्शविणे आवश्यक आहे.
- माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमात स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. स्वतःहून अशी माहिती प्रसिध्द करण्यासाठी माहितीचा आवाका लक्षात घेता मोठ्या प्रमाणात संगणकीकरण अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक विभागाने संपूर्ण संगणकीकरणासाठी एक कृती आराखडा वेळापत्रकासह तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या आवश्यकतेसह तयार करणे अपेक्षित आहे.

-

कलम ४ ची ख-या अर्थाने अंमलबजावणी होण्यासाठी सर्वप्रथम राज्यातील सर्व लोक प्राधिकारी यांची यादी प्रसिध्द करणे आवश्यक आहे. कोणतीही संस्था जी घटनेनुसार, एखाद्या कायद्यानुसार अथवा नियम किंवा शासकीय आदेशानुसार स्थापित करण्यात आली आहे अथवा जी शासनाच्या मालकीची किंवा शासनाने नियंत्रित केलेली अथवा शासनाकडून ज्या संस्थेला पुरेसा निधी प्राप्त होतो आहे अशा सर्व संस्थांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत आपणाहून माहिती प्रसिध्द करणे. ही यादी प्रत्येक संचालकास विभागाकडून प्रसिध्द होणे बंधनकारक आहे.

कलम २ एच**नमुना (अ)**

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी.

शासकीय विभागाचे नाव : आधार - ई-ऑफीस विभाग .जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
कलम २ (एच) a/b/c/d

अ.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला	जिल्हाधिकारी (आधार ई-ऑफीस विभाग)	जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला

कलम २ एच**नमुना (ब)**

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थाची यादी.

शासकीय विभागाचे नांव : आधार ई-ऑफीस विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला

कलम २ (ह) (i) (ii) अंतर्गत

अ.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला	जिल्हाधिकारी, अकोला (निवासी उप-जिल्हाधिकारी) (आधार ई-ऑफीस विभाग)	ई-ऑफीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला

संगणकीकरणासाठीचा कृती आराखडा

कलम ४ (१) (a) अनुसार संगणकीकरणाद्वारे कृती आराखडा तयार करणे. उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थांनी पुढील मार्गदर्शक सुचनांचा वापर करून अभिलेखाचे संगणकीकरणाचा कृती आराखडा तयार करावा.


कृती आराखडयासाठीच्या मार्गदर्शक सुचना

- **संगणकीकरणाचे तीन टप्पे:-**
- कलम ४ अंतर्गत अनिवार्य प्रकाशनाचे कार्य
- महत्वाच्या लोकाभिमुख विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती संगणीकृत करणे उर्वरीत माहितीचे संगणकीकरण
- **संगणकीकरणाचे विविध टप्पे:-**
- विशिष्ट विषयांचे प्राधान्याने संगणकीकरण
- संगणकीकरणासाठी आर्थिक तरतुद
संगणकीकरणासाठी कालावधी निश्चित करणे.

कलम ४ (१) (b) (i)

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथील आधार ई-ऑफीस विभाग यांचे कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

कार्यालयाचे नांव	ई-ऑफीस विभाग, अकोला
पत्ता	जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
कार्यालय प्रमुख	जिल्हाधिकारी, अकोला
शासकीय विभागाचे नांव	माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभाग,
कोणत्या मंत्रालयातील खात्याचा अधिनस्त	माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभाग,
कार्यक्षेत्र:भौगोलिक संपूर्ण अकोला जिल्हा /कार्यानुरूप:	
विशिष्ट कार्ये	जिल्ह्यात आधार कार्ड संबंधि पत्रव्यवहार करणे,आधार संबंधीत कामे
विभागाचे ध्येय / धोरण	जिल्ह्यातील आधार नोंदणी १००% पुर्व करणे
धोरण	जिल्ह्यातील आधार नोंदणी १००% पुर्व करणे
सर्व संबंधित कर्मचारी	निवासी उपजिल्हाधिकारी अकोला / नायब तहसिलदार/क.लि./शिपाई
कार्ये	कार्यालयीन कामे
कामाचे विस्तृत स्वरूप	जिल्ह्यात आधार कार्ड संबंधि पत्रव्यवहार करणे, आधार संबंधीत कामे
मालमतेचा तपशिल	इमारत व जागेचा तपशिल : शासकीय इमारत
उपलब्ध सेवा	दुरध्वनी /फॅक्स/संगणक
संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये	जिल्ह्यात आधार कार्ड संबंधि पत्रव्यवहार
कार्यक्षेत्राचे स्तरावरचे तपशिल	करणे,आधार संबंधीत कामे
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा	(०७२४)२४२४४४४ वेळ सकाळी १०.०० ते साय.१७.४५
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा	प्रत्येक रविवार व महिण्याचा दुसरा व चवथा शनिवार



कलम ४ (१) (b) (i)

नमुना (अ)

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथील ई-ऑफीस विभाग, अकोला
शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल.

अ

अ. क्र.	पदनाम	अधिकार आर्थिक	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	जिल्हाधिकारी	आर्थिक	शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन निर्णयानुसार	--
२	निवासी उपजिल्हाधिकारी	आर्थिक	शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन निर्णयानुसार	--

ब

अ. क्र.	पदनाम	अधिकार प्रशासकीय	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	निवासी उपजिल्हाधिकारी	प्रशासकिय	----	---

क

अ.क्र.	पदनाम	अधिकार अर्धन्यायिक	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय

ड

अ.क्र.	पदनाम	अधिकार आर्थिक	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय

कलम ४ (१) (b) (ii)

नमुना (ब)

जिल्हाधिकारी अकोला येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशिल.

अ. क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदा / नियम / शासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	निवासी उपजिल्हाधिकारी	कार्यालयातील संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणे	माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभागाचे वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय	कार्यालय प्रमुख घोषित केले आहे.
२	अधिक्षक	कार्यालयातील संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणे	माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभागाचे वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय	
३	नायब तहसिलदार	कार्यालयातील संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणे	माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभागाचे वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय	
४	अ.का	रिक्त	वरिलप्रमाणे	
५	क.लि.	आधार विभागातील नस्ती सांभाळणे	वरिलप्रमाणे	
६	शिपाई	आधार विभागातील शिपाई पदाचे नेमूण दिलेली कामे	वरिलप्रमाणे	
७				

कलम ४ (१) (b) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन
(कामाचा प्रकार / नांव)

कामाचे स्वरूप	:	जिल्हयात आधार कार्ड संबंधीत कामे
संबंधित तरतूद	:	लागु होत नाही
अधिनियमाचे नांव	:	लागु होत नाही
नियम	:	शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार
शासन निर्णय	:	माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णयानुसार
परिपत्रके	:	माहिती व तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांचे शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले निर्देश
कार्यालयीन आदेश	:	

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामाकाजासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	जिल्हयात आधार नोंदणी पुर्ण करण्याचे अनुषंगाने नियोजन करणे	नियमानुसार	जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अधिक्षक, नायब तहसिलदार,	

टिप : कलम ४ (१) (b) (ii)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी करण्या करिता अधिनियम, नियम, शासन निर्णय, परीपत्रक, आदेश यांचा आधार घेऊनच कार्यपध्दती ठरते.

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पध्दती प्रकाशीत करणे यासाठी लोकप्राधिकारी माहितीचे संकलन परस्पर संबंध व कार्यपध्दती ठरवण्यासाठी वर अनुनिर्देशीत अटीनुसार पूर्तता करावी.

उदा. प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपध्दती ?

सुनावणीच्या तारखां निश्चितीची कार्यपध्दती ?

कालक्रमानुसार प्रकरणाचा निपटारा केला जातो का ?

काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का ?

उदा. अनुदानाच्या वाटपाची कार्यपध्दती / सवलत देण्याची कार्यपध्दती / लाभार्थीच्या

निवडीची कार्यपध्दतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा दिला जातो काय ?

कोणत्या निकषाप्रमाणे निकड केली जाते ? कालक्रमानुसार निवड असते का ? या सर्व बाबी संदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे

उदा. पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपध्दती संबंधी माहितीचे प्रकाशन करणे

प्रत्येक कार्यपध्दतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याची कार्यपध्दतीमध्ये जी विशिष्ट भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.

कलम ४ (१) (ब) (iv)

नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अनु.क्र.	काम/कार्य	कामाचे प्रमाण लेखापरिक्षणाकरीता प्रलंबीत घटक	आर्थिक लक्ष रु.लाखात.	अभिप्राय
संबंधित नाही				

कलम ४ (१) (ब) (iv)

नमुना (ब)

कामाची कालमर्यादा----- काम पूर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा :

अनु.क्र.	काम/कार्य	दिवस /तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
संबंधित नाही.				

कलम ४ (१) (ब) (v)

नमुना (अ)

----- कामाशी संबंधीत नियम / अधिनियम

अनु.क्र.	सुचना पत्रानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय (असल्यास)

: लागू नाही :

कलम ४ (१) (ब) (v)

नमुना (ब)

आधार विभाग संबंधीत शासन निर्णय

प्रत्येक कामाची कालमर्यादा :

अनु.क्र.	शासननिर्णया नुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	अभिप्राय असल्यास

कलम ४ (१) (ब) (v)

नमुना (क)

आधार विभागातील कामांचे संबंधीत परिपत्रके

अनु.क्र.	शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व दिनांक	अभिप्राय असल्यास
शासन निर्णय व परिपत्रकानुसार			

कलम ४ (१) (ब) (v)

नमुना (ड)

लेखाधिकारी अंलेप ,जि.का.अकोला कामांशी संबंधीत कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अनु.क्र.	विषय	क्रमांक व दिनांक	अभिप्राय असल्यास
: लागू नाही :			

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील अंतर्गत नैसर्गिक आपत्ती शाखा कार्यालयामध्ये उपलब्ध
दस्तावेजांची यादी

दस्तावेजाचा विषय

अनु.क्र.	दस्तावेजाचा प्रकार	विषय	संबंधीत व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
१	स्थायी आदेश धारीका	स्थायी आदेश धारीका	रिक्त	आधार विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
२	पत्र व्यवहाराच्या नस्ती	पत्र व्यवहाराच्या नस्ती	क.लि.	

अभिलेखाची संपुर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेखामध्ये दस्तावेज , नस्ती संगणीकृत माहिती इत्यादी असेल. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही माहिती तयार करणे अंत्यत आवश्यक आहे. यादी वापरण्यास,तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे, तसेच आवश्यकतेनुसार नमूने घेण्याच्या कार्यपध्दतीचाही अतर्भाव असावा.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तीची यादी करावी त्यांचे वर्गीकरण करावे. दस्तावेजांचे विस्तृत माहिती नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्तावेज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत त्यांची यादी करून ठेवणे. लवकर सापडण्याच्या हेतूने ही यादी कार्यालयामध्ये कक्षाप्रमाणे ,टेबलप्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढील प्रमाणे तयार करावी.

कलम ४ (१) (अ) (vi)

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथील आधार शाखेतील कार्यालयामध्ये दस्तावेजांची वर्गवारी

अनु. क्र.	विषय	दस्तावेजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंदपुस्तक, व्हाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशिलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	स्थायी आदेश नस्ती	स्थायी आदेश नस्ती	आधार नोंदणी विषय	कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत
२	पत्र व्यवहार नस्त्या	पत्र व्यवहार नस्त्या	विविध विभागाचे	एक वर्ष

कलम ४ (१) (ब) (vii)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील आधार विभागाचे परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अनु.क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियम/परिपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल
:लागु नाही :				

टिप : कलम 4 (1) (ब) () अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम/नियम/परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी / राबवितांना जनतेची मते / आक्षेप जाणुन घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपध्दतीची माहिती देणे अपेक्षित आहे.

कलम ४ (१) (ब) (viii)

नमुना (अ)

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथील आधार शाखेशी / समितीची यादी प्रकाशित करणे.

अनु.	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उददीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तात (उपलब्ध)
: लागू नाही :						

कलम ४ (१) (ब) (viii)

नमुना (ब)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील नैसर्गिक आपत्ती कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे.

अनु.क्र.	अधिसभेचे नांव	सभेचे सदस्य	सभेचे उददीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तात (उपलब्ध)
: लागू नाही :						

कलम ४ (१) (ब) (viii)

नमुना (क)

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथील नैसर्गिक आपत्ती कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे.

अनु.क्र.	परिषदेचे नांव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उददीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तात (उपलब्ध)
: लागू नाही :						

कलम ४ (१) (ब) (viii)

नमुना (ड)

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथील आधार कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अनु.क्र.	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उददीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तात (उपलब्ध)
: लागू नाही :						

कलम ४ (१) (ब) (ix)

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथील आधार शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अ.नु.	पदनाम	अधिकारी / कर्मचाऱ्याचे नांव	वर्ग	रुजू दिनांक	दुरध्वनी क्रमांक / फॅक्स / ईमेल	एकुण वेतन
१	निवासी उपजिल्हाधिकारी	श्री.श्रीकांत देशपांडे	२	०८ सप्टेंबर २०१५	0724/2424444	
२	अधिक्षक	श्रीमती धनश्री गोडे	२	जून २०१५	rdc_akola@rediffmail.com	
३	नायब तहसिलदार	श्री.आर.एस.इंगळे	२	१६ एप्रिल, २०१५		
४	जिल्हा प्रकल्प अधिकारी	श्री.प्रमोद ठाकुर	२	०३ जून, २०१३		
५	कनिष्ठ लिपीक	श्री.प्रमोद बाबुराव घोगरे	३	११ एप्रिल २०१५,		
६	शिपाई	श्री. दिपक डि.बढे	४	मे. २०१३		

टिप :१. हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.

२. महत्वाचे बदल तातडीने प्रकाशित केले पाहिजेत. उदा. प्रमुखांची बदली इ.

कलम ४ (१) (ब) (ख)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील लेखाधिकारी अंतर्गत लेखा परिक्षण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अनु.क्र.	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता,घरभाडे भत्ता,शहर भत्ता)	प्रसंगानुसार जसे प्रवास भत्ता	विशेष जसे प्रकल्प भत्ता , प्रशिक्षण भत्ता
१	३				
२	३				
३	३				
४	४				

कलम ४ (१) (ब) (xi)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील नैसर्गिक आपत्ती शाखेशी / कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अनु. क्रं.	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
	लागु नाही				

टिप:- प्रत्येक कार्यालय वरील माहिती कोणत्या ना कोणत्या प्रारूपानुसार तयार करत असते, असे प्रारूप त्यांना वापरता येईल.

कलम ४ (१) (ब) (xii)

नमुना (अ)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील येथील /कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २०१५-२०१६ या वर्षासाठी प्रकाशित करणे.

कार्यक्रमाचे नांव,

लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती,

लाभ मिळण्यासाठीच्या अटी.

पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र

कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती

अनुदान वाटपाची कार्यपध्दती

सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम

विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क

इतर शुल्क

विनंती अर्जाचा नमुना.

सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदापत्रांची यादी (दस्तऐवज/दाखले)

जोड कागदपत्राचा नमुना.

कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम.

तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)

लाभार्थीची यादी खालिल नमुन्यात.

-----लागू नाही.-----

कलम ४ (१) (ब) (xii)	नमुना (ब)
---------------------	-----------

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील आधार शाखेशी कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.
योजना/कार्यक्रमाचे नांव

अनु. क्रं.	लाभार्थीचे नांव व पत्ता	अनुदान/लाभ याची रक्कम/ स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय

टिप: विविध योजनांसाठी कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे.

---लागू नाही.---

कलम ४ (१) (ब) (xiii)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील आधार /कार्यालयातील मिळणाऱ्या/ सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती.

परवाना/ परवानगी/ सवलतीचे प्रकार

अ. क्रं.	परवाना धारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांक पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती

प्रकार उदा. जर वाहनाच परवाना असेल तर दुचाकी/ चार चाकी/ जड वाहन इ.चा तपशील विस्तृत माहिती विषयवार परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्वे नं.आवश्यक आहे. इ.

टीप : प्रत्येक परवान्याच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे.

---लागू नाही.---

कलम ४(१) (ब) (xiv)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील आधार /कार्यालयातील माहितीचेक इलेक्टनिक स्वरूपात; साठविलेली माहिती प्रकाशीत करणे, चालू वर्षाकरीता.

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्टनीक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दती	जबाबदारी व्यक्ती

टप
फिल्म
सिडी
फ्लॉपी
इतर कोणत्याही स्वरूपात

---लागू नाही.---

कलम ४ (१) (ब) (xv)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील आधार /कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

- वेबसाईट विषयी माहिती.
- कॉलसेंटर विषयी माहिती.
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- कामाच्या तपासणीसाठी कउपलब्ध सुविधांची माहिती
 - नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती
 - सुचना फलकाची माहिती
- ग्रंथालय विषयी माहिती

अ. क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती ठिकाण	ठिकाण	जबाबदार व्यक्ती/ कर्मचारी	तक्रार निवारण

---लागू नाही.---

कलम ४ (१) (ब) (xvi)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील ई-ऑफिस विभाग, /कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/ अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ.शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ईमेल	अपिलीय प्राधिकारी
१	रिक्त	अ.का.	ई-ऑफिस विभाग, शाखा	जिल्हाधिकारी कार्यालय अकोला ०७२४-२४२४४४४		

ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ईमेल
१.	श्री. प्रमोद बाबुराव घोगरे	क.लि	संपूर्ण जिल्हा	जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला ०७२४-२४२४४४४	

क. अपिलीय अधिकारी

अ.क्र.	अपिलीय अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ईमेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
१.	श्रीमती धनश्री गोडे	अधिक्षक	संपूर्ण जिल्हा	०७२४-२४२४४४४		अधिक्षक

टिप: शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी चे नांव व पदनाम ठळक अक्षरात दर्शनीय ठिकाणी अथवा स्वागत कक्षाजवळ फलकाद्वारे लावावी.

कलम ४ (१) (ब) (xvii)

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील ई-ऑफीस विभाग, कार्यालयातील प्रकाशित माहिती.

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व वितरीत करणे.

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय/अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे, घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करणाऱ्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

---लागू नाही---

टीप: लोकप्राधिकारी/ शासकीय माहिती अधिकारी हे सुचना फलक/ वर्तमानपत्र सार्वजनिक सुचना, प्रसारमाध्यमे, सुचना प्रसारण, इंटरनेट इ.चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

क्र.कक्ष6(4)/आधार/कलि/कावि १७ /२०१७
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
दिनांक:- ०९ जानेवारी, २०१७

प्रति,

निवासी उप-जिल्हाधिकारी,
अकोला

विषय:- सार्वजनिक प्राधिकरणाने स्वतःहून किंवा सकारात्मक तत्वावर माहितीचा अधिकार अधिनियम-
२००५ च्या कलम ४ अन्वये माहिती प्रकट करण्याबाबत

संदर्भ:- आपले कार्यालयीन पत्र क्र.कक्ष-२/गृह/क.लि./ ०८/२०१७ दिनांक ०६ जानेवारी,२०१७

महोदय,

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सादर करावयाच्या वार्षिक
अहवालाबाबतची १ ते १७ मुद्द्यांबाबतची या शाखेची माहिती सोबतच्या पेनड्राईव्ह मध्ये तसेच माहितीची एक प्रत
सोबत सादर करण्यांत येत आहे.

सहपत्र:-वरील प्रमाणे

आपला विश्वासू,

जिल्हाधिकारी अकोला करीता.